

## 20.04.2019

BOMBAY STOCK EXCHANGE	NATIONAL STOCK EXCHANGE OF
LIMITED	INDIA LIMITED
P. J. TOWERS, DALAL STREET, MUMBAI – 400 001	Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

SCRIP CODE 532307

Dear Sirs,

## SUB: <u>NEWSAPER PUBLICATION FOR THE NOTICE OF FIRST BOARD</u> MEETING OF THE COMPANY FOR THE FINANCIAL YEAR 2019-2020

MELSTAR

Pursuant to Regulation 47 And Regulation 30 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements)Regulations,2015 read with SEBI circular CIR/CFD/CMD/4/2015 dated 9<sup>th</sup> September,2015, please find enclosed herewith the Newspaper Publications for notice of First Board Meeting of the Company for the Financial year 2019-20 published on 20<sup>th</sup> May 2019 in English Daily Newspaper "**BUSINESS STANDARD**" and in daily Marathi newspaper "**MUMBAI LAKSHADEEP**"

The above is for your information and Records

Thanking you.

Yours faithfully, For **MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED** 

(ASHISH MAHENDRAKAR) CHIEF EXECUTIVE OFFICER Encl: As above



### **Registered Office:**

159, 5th Floor, Industry House. Reclamation, Churchgate, Mumbai 400 020. INDIA. Phone: +91(22) 6235 6400 Fax : +91(22) 6235 6402 URL : www.melstar.com

## घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण माध्यमानी आपले सामर्थ्य समाज, राष्ट्रहित व मुंबई, दि.१९ : कमाल आहे हवेतील वाढलेले बाष्पाचे मानवहितासाठी वापरले पाहिजे

तापमान आणि हवेतील बाष्पाम ध्ये झालेल्या वाढीमुळे उन्हाच्या झळांसह घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. मागील दोन दिवसांत मुंबईतील काहिली वाढली आहे. शहरात कमाल तापमानाचा पारा किंचित वाढला तरी असहय़ उकाडा जाणवत आहे. याचे मुख्य कारण

तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवत आहे.

(3)

मुंबई लक्षदीप

मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून हीच परिस्थिती आहे. शनिवारी सांताक्रूझ येथे ३४.६ अंश से. आणि कुलाब्याम ध्ये ३३.४ अंश से. कमाल तापम ान नोंदले. हवेतील बाष्पाच्या ्रप्रमाणाची अनुक्रमे ६८ आणि ९१ टक्के नोंद झाली आहे.

प्रमाण. गेल्या दोन दिवसांत कम ाल तापमान साधारणपणे ३३ अंश से.वर होते आणि बाष्पाचे प्रमाण ६०ते ८० टक्क्यांपर्यंत होते. मात्र शुक्रवारपासून बाष्पाच्या प्रमाणात १० टक्स्यांनी वाढ होऊन ९१ टक्व्यापर्यंत पोहोचले आहे. तापम ानातील बाष्पाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे सध्या वास्तविक

# म्हाडा दुकानांसाठी प्रथमच ई-लिलाव

मूळ

आधारेही तशी वर्गवारी केली

मुख्य म्हणजे

करताना सहभागी स्पर्धकांना मूळ

रक्कमेत १० हजार रुपयांच्या पटीत

कमी रकमेच्या पटीतील बोली

स्वीकारली जाणार नाही. या संपूर्ण

घडामोडीत नेमकी कोणत्या व्यक्ती

बोलीत सहभागी झाली आहे.

नाही. ही बोली तीन दिवस खुली

राहिल्यानंतर बंद होईल. त्यात

**PUBLIC NOTICE** 

All concerned are hereby

जून रोजी जाहीर होईल.

करावी लागेल.

ठरवलेल्या

आहे.

वाढ

किंमतीच्या

बोली

त्यापेक्षा

दि.१९ : म्हाडाने पर्याय आहेत. म्हाडाने दुकानांसाठी मुंबईसह अन्य भागातील ऑनलाइन दुकानांसाठीच्या लिलाव सोडतीची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी पुरेपूर तयारी केली आहे. जवळपास नऊ वर्षांनंतर दुकानांसाठी घेण्यात येणाऱ्या लिलावासाठी प्रथमच ऑनलाइनचा वापर केला जात आहे. पारदर्शक पद्धतीने ही सोडत व्हावी यासाठी म्हाडाच्या आयटी विभागाने स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. ते अन्य सहभागींना कळणार यापूर्वीही घरांच्या सोडतीसाठी वापरात आलेल्या सॉफ्टवेअरला विविध सरकारी विभागांकडून म कोणी बाजी मारली याची यादी १ ागणी होती.

दुकानांची ई-लिलावांतर्गत लावण्यासाठी वेगवेगळे बोली

जिंकण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त केला आहे. कोणतीही बोली नोंदवल्यानंतर त्यापुढील १० मिनिटांचा कालावधी स्पर्धकांना मिळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यावर भर असल्याचे म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

म्हाडाने या सोडतीसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरसाठी आयआयटीकडून प्रमाणपत्र मि ळवले आहे. त्यात कोणताही दोष राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. या सॉफ्टवेअरमध्ये परताव्यासह अन्य गोष्टी सहज शक्य होऊन वेळेत

लिलाव करताना शेवटच्या मिनिटांत बोली करून सोडत बचत होणार आहे.

**PUBLIC NOTICE** Shri N A Khalane Ad BEFORE THE HON'BLE MOTOR ACCIDEN CLAIM TRIBUNAL DHULE AT DHULE CLAIM PETITION NO. 761/201

amalbai Babulal Gavli ...Petitione V/s l) Shri. Uday Kalyan Singh

Age 49 Years, Occu : - Driver ∛o : Mahalaxmi Race Course, Stable No.6 Mahalaxmi. Mumbai - 400034 (Maharashtr State) ..Respondent Whereas the petitioners filed the above laim petitions before Hon'ble Court f claiming the compensation of Rs. 7.00,000/ gainst you, i.e. Respondent No.1 for the eceased - Babulal Kashiram Gavli, in th ccident that occurred on Dt.25/09/2017 a bout 12.00 PM on the place of Dhule t Surat Highway Road on after Dahiwel village near Saibaba Petrol Pump. Unde urisdiction of Sakri Police Station, Dist Dhule. At that time the respondent's No.1 drive of Offending Trailer bearing Reg No.G.J-07/J.D.2250 gave a forceful dash leceased Motorcycle. You Respondent No Driver of above said Vehicle willfull avoid to accept the notice of this Hon'ble Court /hereas You, Respondent No. 1 sha esent before this Hon'ble Tribunal. Dhule on the day of 19/06/2019 at 11 a.m. 1 appear personally or through your advocate you failed to appear on the above pentioned date before this court, the exparte order will be passed against you

Published under my hand & seal of the ribunal this day of dated 14/3/2019. Place Clerk of Court Motor Accident (Stamp) Superintender Motor Accident tendent m Tribunal, Dhul

If any persons dealing with him and/or doing any business shall at his own risk cost and consequences, my client, and his family shall not be responsible a bound for any kind of his acts deeds and mischievous.

## E-Tender Notice

Place: Mumbai Date: 20/05/2019 sd/ K. K. SHUKLA (Advocate) Shop No. 7, Next to Durga Mandir Dipak Pooja Bhandar, Khairani Road, Sakinaka, Mumbai 400072

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed and registered contractors on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in for the following Tender specification.

#### आहे. या टोळक्याने अनेक जणांच्या बॅंक खात्यामधून निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधी रुपयांची तिकीटखरेदी केल्याचे उघडकीस निरीक्षक श्रीधनकर, उपनिरीक्षक आनंद बागडे,

सुनयना सोनावणे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यांवरून मध्य प्रदेश येथील एक टोळी इतरांचे बँक खाते ऑनलाइन हॅक करून त्यातून विमान तिकिटे काढत असल्याचे उघड झाले.

पोलिसांचे पथक मध्य प्रदेशच्या देतिया जिल्ह्यात गेले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने राजप्रताप मनोहर सिंग, प्राणसिंग परमार, राघवेंद्र सिंग या तिघांना अटक केली

> Is hereby given that the share certificate for 650 equity shares of Rs 10 each of TORRENT POWER LIMITED bearing distinctive nos 44725064 TO 44726713 comprised in share certificate no 1389 Registered in the name(s) of Shri Keiku Faredoon Bhabha and Putli Keiku Bhabha has been lost or misplaced and the ndersigned has applied to TORRENT POWER LIMITED for issue of duplicate share certificate (s) In respect of the said shares Any person who has a claim ir respect of the said share should lodge such claim with the company as its Registered office at Torrent House Off Ashram Road Ahmedabad 380009 within fifteen days from

NOTICE

the date of publication of this notice, failing which the company will proceed to issue सदर दोन्ही कंपन्या एकमेकापासून वेगळ्या, स्वतंत्र duplicate certificate (s)

दै.मुंबई मिररचे छायाचित्रकार सचिन हरळकर यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे सोशल मीडिया व ब्लॉगिंग विभागातील पुरस्कारासाठी स्तंभलेखक व ब्लॉगर सोमेश कोलगे यांची निवड करण्यात आली.सन्मानचिन्ह, मानधन नमूद केले. यावेळी व्यासपीठावर आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजेत्यांची नावे पत्रकार दिलीप चावरे, दिनेश गुणे व व थिंक महाराष्ट्रचे संपादक दिनकर किरण शेलार आदी मान्यवरांच्या निवड समितीच्यावतीने गांगल, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष घोषित करण्यात आली. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम चे संपादक दिनकर गांगल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विश्वासार्हता

ढवळीकर आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे समूह संचालक उदय साळुंखे उपस्थित होते. विश्व संवाद केंद्र, मुंबई तर्फे नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा दरवर्षी देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी पत्रकारिता आणि अन्य माध्यम क्षेत्रांशी संबंधित सात व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यामध्ये दै. कृषिवलचे मुख्य संपादक प्रसाद केरकर यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रम ाणे दै. लोकसत्ताचे मुख्य उपसंपादक पंकज भोसले आणि दै. मुंबई तरुण भारतचे मुख्य उपसंपादक निमेश वहाळकर यांना पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. महिला पत्रकार पुरस्कारासाठी मराठीच्या संपादक,वृत्तनिवेदक निखिला म्हात्रे टीव्ही यांची निवड करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक आणि ब्रॉडकास्टिंग मीडिया या श्रेणीतील पुरस्कारासाठी झी

मुंबई, दि.१९ (हिंदुस्थान समाचार): राष्ट्रबांधणीचा होणे हे त्रासदायक आहे. आपण घेत असलेल्या भमिकेची शुद्धता खूप महत्वाची असते. त्याचा पाया, विश्लेषण, तत्वावर विश्वास बसायला लागला की विश्वासाहर्ता निर्माण होते. सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन या सगळ्याचा विचार केला पाहिजे, असे सांगतानाच आपली भाषा जतन केली पाहिजे तसेच वाढवली पाहिजे, असेही पुढे त्यांनी

असे प्रतिपादन झी तास, झी म राठी दिशाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे नारद जयंतीच्या

पाया हा विश्वासार्हता असतो. आज माध्यमाच्या

विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणूनच

माध्यमानी आपले सामर्थ्य समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी

व मानवहितासाठी वापरले पाहिजे. विश्वासार्हता यातूनच

निर्माण होईल व हाच आपल्या अस्तित्वाचा पाया आहे,

औचित्याने दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार सोहळा दि. मे रोजी, संध्याकाळी मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूट येथे संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. जीवनाच्या सर्व क्षेत्रात विश्वासार्हता, विवेकाचा ऱ्हास होताना दिसत आहे. विश्वासार्हता हाच जीवनाचा पाया आहे, याचाही विचार आपल्याकडून झाला पाहिजे, असेही त्यांनी पुढे नमूद केले. कुवळेकर पुढे म्हणाले की, कुठल्याही बातमीच्या अंतिम सत्याकडे आपण वळत आहोत का हे महत्वाचे असते. समाजाला काय हवे आहे, काय दिले पाहिजे याचाही विचार पत्रकाराने केला पाहिजे. ज्याचे सामर्थ्य मोठे त्याची जबाबदारी मोठी, ही भावना आतून आली पाहिजे. पत्रकाराने विध्वंसाला की विधायकतेला महत्व द्यायचे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे. वाईट आणि चांगल्या गोष्टींपैकी काय समोर मांडायचे हे पत्रकाराने ठरवले पाहिजे. माणसाकडे दुर्लक्ष न करता त्यांना प्राधान्य द्यायला हवे. सार्वजनिक जीवनात विवेकाचे भान सुटत चालले दिसते. माणसाच्या मनात शंका निर्माण

## <u>अभिनेत्रीचा विनयभंग करणाऱ्याला अटक</u>

मुंबई, दि.१९ : अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. विश्वनाथम अप्पना पुपाला असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तक्रारदार या अभिनेत्री आहेत. मार्च महिन्यात त्यांना एक फोन आला होता. चित्रपटाच्या कामाकरिता भेटायचे असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. २३ मार्चला अभिनेत्री या चित्रपट पाहण्याकरिता गेल्या असता एक फोन आला. त्यांनी तो फोन उचलला नाही. चित्रपट पाहत असून मेसेज करण्यास सांगितले. रात्री त्यांना एक मेसेज आला जुह येथील एका हॉटेलमध्ये यावे असा मेसेज केला. हा मेसेज अभिनेत्रीला समजला नाही. त्यानंतर व्यक्तीने फोन केला. फोनवरील त्या संभाषणामुळे अभिनेत्रीला धक्काच बसला.

तिने याची माहिती तिच्या नातेवाईकांना सांगितली. नातेवाईकांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. लेखी तक्रार अर्जावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांना तपासादरम्यान एक तांत्रिक माहिती मिळाली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी विश्वनाथमला तेलंगणा येथून अटक केली.

ज्वेलसेच्या ढुकानावरचा दरोडा फसला मुंबई, दि.१९ : धारावी परिसरातील पाच एका ज्वेलर्सच्या जणाना अटक दुकानात दरोडय़ाच्या तयारीत असणाऱ्या पाचजणांना माहिती धारावी पोलिसांना पोलिसांनी अटक

मुंबई, दि.१९ : एखादी कंपनी किंवा व्यावसायिकाचे पेमेंट गेटवे हॅक करून विमानांची तिकिटे काढणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या पथकाने नुकताच पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी तिघाना अटक केली असून यामध्ये एका हॅकरचा समावेश

आले आहे. मुंबईतील एका नागरिकाने गोव्याला जाण्यासाठी विमान तिकीट काढण्यासाठी एका एजटला पैसे दिले. रोख पैसे दिले असतानाही या एजंटने तिकिटाची ऑनलाइन खरेदी केली. यानंतर या एजंटने त्यांना तिकीट न देता पीएनआर क्रमांक दिला. या पीएनआर क्रमांकावरून या प्रवाशाने तिकिटाची प्रिंट घेतली. त्यावेळी तिकिटावर मोबाइल नंबर आणि ईमेल

साधावा.

जाहीर सुचना जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेच्या माहितीकरिता येथे सचन मी, सौ. रिमा चक्रवर्ती सर्व जनतेस देण्यात येत आहे की, लक्ष्मी डायमंड प्रायव्हेत जाहीर करते की, आमची वडिलोपार्जीत लिमिटेड (सीआयएन:य३६९११एमएच२००६ पीटीसी१६१०९१) यांचे नोंदणीकृत कार्यालय मिळकतीतील सदनिका ३०१ ईडब्ल्यू-२२००, २रा मजला, इ पश्चिम विंग मंगलसृष्टी, मूलुंड (पू.) विक्रीस काढली भारत डायमंड बोर्स, वांद्रे–कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे असून ह्यात वारसाव्यतिरिक्त जर कोणी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००५१, भारत आणि लक्ष्मी दाया ज्वेल पायव्हेट लिमिटेड हरकत घेत असेल तर त्यांनी कागदोपत्री (सीआयएन:य३६९१२एमएच१९९२पीटीसी पुराव्यांसह ८ दिवसांच्या आत ०६८७४३), कंपनी, यांचे नोंदणीकृत कार्यालय-७९००००५५५६ या नंबरवर संपर्क ईडब्ल्यु-प्लॉट क्र.४, बीएमसी इंडस्ट्रीयल एरिया साईनगर, कांदिवली (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००६७, भारत यांच्या दरम्यान कोणतेः मालकीत्व, व्यवस्थापन, वित्त आणि निर्ध व्यवस्थापन किंवा कोणतेही कायदेशीर संबंध नाहीत.

असेही गांगल यांनी यावेळी स्पष्ट केले. विमान तिकिटांत हेराफेरी आयडी ुदुसऱ्याचाच असल्याचे लक्षात आले. याबाबत विचारले असता एजंटकडून थातुरमाथुर उत्तरे मिळाली. संशय आल्याने या प्रवाशाने याबाबत पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा युनिट सातचे पोलिस

तासचे वरिष्ठ राजकीय संवाददाता अमित जोशी यांची,

तर सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार या पुरस्कारासाठी

सामाजिक माध्यमांमुळे नष्ट होत आहे. कारण त्यात चांगले

काय, वाईट काय हे ठरवता येत नाही. प्रत्येकाला आपल्या

अस्तित्वाची जाणीव तंत्रज्ञानाने दिली आहे. तंत्रज्ञानामुळे

लक्षावधी लोक एकत्र येतात, त्यांच्या मनात चोखंदळपण

निर्माण करण्याचे काम माध्यमानी करायला हवे. राजकारण

आणि गुंडगिरी याच्या पलीकडेही समाजात काही चांगली

कामे घडत आहेत आणि थिंक महाराष्ट्र च्या माध्यमातून

आम्ही त्याला पुढे आणत आहोत, हे सामर्थ्य तंत्रज्ञानाने

आणि सामाजिक माध्यमानी दिले आहे, असेही त्यांनी पुढे

नमूद केले. समाजात १० टक्के वाईट व १० टक्के चांगली

माणसेअसतात, तर उरलेली ८० टक्के माणसे दोन्हीच्या

मध्ये असतात . माध्यमामुळे मात्र ही ८० टक्के माणसे


वाईटकडे जाताना दिसतात, त्यामुळे या ८० टके माणसांना

चांगल्याकडे आणण्याचे काम माध्यमानी करायला हवे,

रोज वाचा दै. 'मुंबई informed that one of my client MR ASHOKKUMAR A. SHARMA residing at Room No. K/6, D'souza लक्षदीप Compound, Khairani Road











## Business Standard MUMBAI | MONDAY, 20 MAY 2019

PUBLIC NOTICE Shri/Smt Dr. M.R.L.N. Murthy a member of the Raheja Acropolis CHSL Co-operative Housing Society Ltd. having address at Deonar, Mumbai - 400088 and holding Flat No. 803 Atlantis in the building of the society, died on 13.03.2019 without making an nomination.

society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfe of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfe of shares and interest of the deceased member in the capital/property of the society If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the byelaws of the society. The claims objections, if any, received by the society fo transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 10. A.M to 5 P.M. from the date of publication of the

Place: Mumbai For and on behalf of Date: 20-05-19 The Raheja Acropolis - I Date: 20-05-19 The Raheja Acropone . Co-op. Housing Society Ltd. Sd/-

**Business Standard** 

**MUMBAI EDITION** Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C. TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai - 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K.Road, Near Minal Residency, Bhopal (M.P) - 462023.

Editor : Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996

Readers should write their feedback at

feedback@hsmail in

Fax: +91-11-23720201 For Subscription and Circulation

enquiries please contact: Ms. Mansi Singh Head-Customer Relations Business Standard Private Limited. 3rd & 4th floor, Building H, Paragon Condominium, Opp Century Mills, P B Marg, Worli, Mumbai - 400 013 E-mail: subs bs@bsmail.in "or sms, SUB BS to 57007"

Overseas subscription: (Mumbal Edition Only) One year subscription rate by air mail INR 46620 : USD 725 DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowl-edge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles pub-

Hon. Secretary

#### **MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED** 5TH FLOOR, 159, INDUSTRY HOUSE CHURCHGATE, RECLAMATION MUMBAI 400020 CIN-L99999MH1986PLC040604

### NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, May 29, 2019 at the Registered office of the Company, interalia to consider and to approve the Standelone Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2019.

The said notice may be accessed on the Company's website at http:// www.melstar.com and may also be accessed on Stock Exchange websites at http://www.bseindia.com and http:// www.nseindia.com.

Further, pursuant to the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations. 2015 and the Company's Code of Conduct on Trading by Designated Persons (Directors/KMPs/Designated Employees) and other Connected Persons of the Company, the Trading Window close period has commenced from April 5, 2019 and will end 48 hours after the financial results are made public on May 29, 2019.

> By Order of the Board of Directors For MELSTAR INFORMATION **TECHNOLOGIES LIMITED** Sd/

ASHISH MAHENDRAKAR (Chief Executive officer) Place: Mumbai

Date: 20.05.2019

### THE HI-TECH GEARS LIMITED

CIN: L29130RJ1986PI C004536 Regd. Office: A-589, Industrial Complex, Bhiwadi-301019, Distt. Alwar, (Rajasthan) Corp. Office: Millennium Plaza, Tower-B, Sushant Lok-I, Gurgaon-122002, Haryana

Website: www.thehitechgears.com E-mail : secretarial@thehitechgears.com Ph No. 0124-4715100 Fax: 0124-2806085 NOTICE

Pursuant to Regulation 29, 33 read with Regulation 47 & other applicable regulations, if any, of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is nereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 27th day of May, 2019, at 12:15 PM, inter-alia:

i) To consider & approve the Audited (Standalone and Consolidated) Financial Statements and Financial Results of the Company for the guarter and financial year ended March 31, 2019.

To consider and recommend the Final Dividend on Equity Shares, if any, for the financial year 2018-19.

The aforesaid information is also available on the Website of the Company i.e. www.thehitechgears.com and also on the website of Stock Exchanges www.nseindia.com (National Stock Exchange of India Limited) and www.bseindia.com (BSE Limited), where the shares of the Company are listed

By Order of the Board of The Hi-Tech Gears Limited Sd/ Place: Gurgaon S. K. Khatri Date : 18.05.2019 Company Secretary DHUNSERI INVESTMENTS LIMITED Read. Office: "DHUNSERI HOUSE", 4A, WOODBURN PARK, KOLKATA-700020

CIN: L15491WB1997PLC082808, Ph. No. +91 33 2280 1950 (5 Lines),

E-mail: mail@dhunseriinvestments.com Website: www.dhunseriinvestments.com

#### NOTICE

Notice is hereby given Pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure) Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be convened at the Registered Office of the Company on Tuesday, 28th May, 2019, inter-alia, to consider the Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2019 and to recommend dividend, if any, for the Financial Year 2018-19.

Further, as per the Company's Code of Conduct for Prohibition of Insider Trading, the Trading Window for dealing in the securities of the Company was closed for all Designated Person of the Company and their immediate relatives since 4th April 2019. The Trading Window shall remain close till the expiry of 48 hours after the announcement of Financial Results i.e. 30th May, 2019 (both days inclusive). The said notice is available on the website of

the Company at www.dhunseriinvestments.com By Order of the Board For Dhunseri Investments Limited Kolkata, Sd/-20th May, 2019 **Priya Agarwal** Company Secretary & Compliance Officer ACS 38800



Regd. Office : 139/141, Solaris 1, 'B Saki Vihar Road, Powai, Andheri (East), CIN: L31109MH1969PLC014322; Phone Fax: 022 - 28471959; E-mail: secretaria Website : www.ruttonsha.com

## AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH. 20

SR. PARTICULARS		QL	QUARTER ENDED		
	PARTICULARS	31-03-2019	31-12-2018	31-03-2018	31-03 (Aud
		(Audited)	(Un-Audited)	(Audited)	
1	a. Revenue from Operations	1,118.53	1,163.09	1,007.11	4.3
	b. Other Income	11.02	19.06	3.69	
	Total Income ( a + b )	1,129.55	1,182.15	1,010.80	4,3
2	Expenses				
	a. Cost of Materials Consumed	708.19	437.73	741.84	2,30
	b. Changes in Inventories of Finished goods				_,.
in a	& Work-in-progress	13.45	374.84	(107.67)	54
	c. Excise Duty			57.08	
	d. Employee Benefits expenses	126.41	115.85	89.39	46
	e. Finance Costs	23.33	27.10	53.86	(
	f. Depreciation and amortisation expenses	26.56	26.71	29.18	10
	g. Other expenses	. 113.37	105.12	114.01	4
15	Total Expenses	1,011.31	1,087.35	977.69	4.00
3	Profit before Tax (1 - 2)	118.24	94.80	33.11	3

(448.09) 00.2881 (90.844) 16:4/15